



Omaxe Square  
Plot No.14, Jasola District Centre  
Jasola, New Delhi-110025 India.  
Tel.: +91 11 2683 2155, 6111 9300  
Fax: +91 11 4168 9102  
www.godfreyphillips.com

**July 27, 2023**

**The Manager**  
**BSE Limited**  
25<sup>th</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street,  
Mumbai – 400 001  
**BSE Scrip Code : 500163**

**The Manager, Listing Department**  
**The National Stock Exchange of India**  
**Limited**  
Exchange Plaza, C-1, Block-G,  
Bandra Kurla Complex Bandra (East),  
Mumbai – 400 051  
**Symbol : GODFRYPHLP**

**Sub.: Submission of Advertisement Clipping of Extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2023.**

Dear Sirs,

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of the advertisement clipping of Extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2023 published in Economic Times & Maharashtra Times dated 27<sup>th</sup> July, 2023. The said financials were approved at the Meeting of the Board of Directors of the Company held on Wednesday, 26<sup>th</sup> July, 2023.

Thanking you,

Yours faithfully,  
**For Godfrey Phillips India Limited**

**Sanjay Kumar Gupta**  
**Company Secretary**  
**M.No.- 7545**  
Encl: As above



**GREAT PLACE TO WORK® CERTIFIED**

Regd. Office: 'Macropolo Building', Ground Floor, Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai - 400 033  
CIN : L16004MH1936PLC008587

# 'GAIL Plans to Tie Up 7-8m Tonnes of LNG to Meet Domestic Demand'

Co looks to boost its long-term volumes to protect consumers from price shocks, says CMD

Sanjeev.Choudhary@timesgroup.com

New Delhi: GAIL is planning to tie up 7-8 million tonnes per annum of long-term liquefied natural gas (LNG) from diverse sources as it bets big on domestic gas demand and aims to play a leading role in India's transformation into a gas-based economy, its chairman has said.

"GAIL is committed to ensuring that the domestic demand is well supplied and protected from price shocks. To do the same, GAIL is looking to grow its long-term volumes by at least 50% or 7-8 million metric tonnes per annum in a staggered manner till 2030," GAIL chairman Sandeep Kumar Gupta told ET in an interview.

The company is in talks with suppliers in several countries including the US, Qatar, the UAE, and other countries east of India, he added.

Gupta, the former finance chief of Indian Oil Corp, took over as the chairman and managing director of GAIL last October in the middle of a global energy crisis that had cut off a fifth of its LNG supplies after a former German unit of Russia's Gazprom stopped supplying.

"We managed well. The supply cut to our customers was much smaller as we brought in our US volumes to meet their demand," said Gupta. After the global markets cooled off this year, the supplies resumed but GAIL has learnt its lessons.

"A lesson from the global energy crisis is that we probably need to diversify our portfolio further. Also, we do not intend to have more than 1-2 million tonnes per annum of incremental supply from any country."

International LNG prices have fallen sharply from their highs in 2022 but are "still unaffordable for many customers



A lesson from the global energy crisis is that we probably need to diversify our portfolio further. We do not intend to have more than 1-2 million tonnes per annum of incremental supply from any country.

SANDEEP KUMAR GUPTA  
CMD, GAIL

in India, especially power plants," said Gupta, adding that the domestic demand will pick up once prices drop further. He expects domestic gas demand to grow at 7-8% annually given the planned city gas expansion, expected demand from power plants, and net-zero ambition of companies.

In addition to enhancing its gas marketing business, GAIL is also ramping up its petrochemicals and pipelines capacity with an aim to grow its revenue and profit by "one-and-a-half times of our best till now" by 2030, Gupta said.

The rise of electric vehicles, however, presents a challenge to compressed natural gas (CNG) vehicles. "States want to look more environment friendly, so want to electricity public transport. But the electric grid is largely grey. Besides, electric buses are still very expensive compared to a CNG bus," said Gupta.

The current pace of CNG vehicle con-

version is not as much as "we would want" because there is no price certainty, he said. "Price of domestic gas, which is supplied as CNG, is currently capped but nobody is sure how long it will remain so."

An abundant global supply of gas is expected from 2027 as several exporting countries are ramping up liquefaction capacity, Gupta said. "Unlike in oil, there is no cartel of gas suppliers and so the abundant supply should bring down prices to affordable levels."

As the country moves towards becoming a gas-based economy, it should consider building strategic gas reserves as it would "help us shield from short-term volatility," he said.

GAIL, which plans to raise a debt of ₹5,000-7,000 crore this fiscal year for capital spending, recently raised about ₹1,500 crore, Gupta said.

By the end of the current financial year, most of GAIL's planned pipeline expansion would have been completed and the network would have expanded to 20,000 km from 15,000 km, Gupta said. "The additional transmission volume will boost returns."

## ReNew, Gentari Ink Pact for Clean Energy Solutions

Our Bureau

Mumbai: ReNew Energy Global Plc on Wednesday announced an equal joint venture with Gentari Sdn Bhd, a subsidiary of Malaysia's state-run energy company Petronas Nasional Bhd, in clean energy solutions.

Through this venture, Gentari and ReNew will collaborate to explore investments into the development of renewable assets including solar, wind and energy storage, to achieve a target of 5 GW in renewable energy capacity, the companies said in a statement.

The collaboration follows Gentari's initial investment for a 49% equity stake in ReNew's 403 MW peak power project in May this year.

As partners, the companies said they can accelerate their decarbonisation objectives, enabling Gentari to make substantial progress in expanding its renewable energy portfolio and achieving its global ambition to build over 30 GW in renewable energy capacity by 2030.

For ReNew, this partnership ties in with its strategy of collaborating with long-term partners.

## REC Profit Rises 21% in Q1; NPA Ratio Falls Below 1%

Our Bureau

New Delhi: REC reported a 21% growth in net profit at ₹2,961 crore for the quarter ended June. The profit rise has been mainly on the back of higher interest income and lower exchange loss.

Interest income on loan for the quarter rose 13% on the year to ₹10,465 crore. "The impairment on financial instruments, which essentially means provisioning for non-performing assets, fell 88.5% to ₹58 crore. The non-performing assets ratio was

0.97% in the reporting quarter as against 1.41% a year ago.

The average cost of funds increased to 7.23% in the reporting quarter compared with 6.73% a year ago. Net transaction exchange loss fell almost 90% to ₹49.5 crore.

The loan disbursements in the reporting quarter more than doubled to ₹34,133 crore.

## Tech Mahindra Limited

Extract of Consolidated Audited Interim Financial Results of Tech Mahindra Limited and its subsidiaries for the quarter ended June 30, 2023

Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001. Website: www.techmahindra.com. Email: investor.relations@techmahindra.com. CIN : L64200MH1986PLC041370

Revenue from operations for the quarter at Rs. 131,590 million up 3.5% over previous year

Sr.No	Particulars	Rs. in Million except Earnings per share		
		Quarter ended June 30, 2023	Year ended March 31, 2023	Quarter ended June 30, 2022
1	Total Revenue from Operations (Net)	131590	532902	127079
2	Net Profit before tax	9712	64455	14855
3	Net Profit for the period / year after Tax (Share of the Owners of the Company)	6925	48313	11316
4	Total Comprehensive Income for the period / year	8668	51718	12135
5	Equity Share Capital	4403	4400	4392
6	Earnings Per Equity Share (Rs.)			
	- Basic	7.84	54.76	12.84
	- Diluted	7.82	54.54	12.78

Additional information on standalone financial results is as follows:

Particulars	Rs. in Million		
	Quarter ended June 30, 2023	Year ended March 31, 2023	Quarter ended June 30, 2022
Revenue from Operations	106972	426573	101326
Profit before Tax	7286	49041	12240
Profit after Tax	5595	37775	9401

Notes:

- The above is an extract of the detailed format of the audited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited standalone and consolidated interim financial results for the quarter ended June 30, 2023 are available on the Stock Exchange websites. ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and the Company's website at the web-link: <https://www.techmahindra.com/en-in/investors/>
- These results have been prepared on the basis of the audited standalone and consolidated interim financial statements which are prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015. The quarterly financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors in its meeting held on July 26, 2023.
- The Auditors have issued an unqualified opinion on the audited standalone and consolidated financial results and have invited attention to a matter (Emphasis of Matter). The Emphasis of Matter is on account of the financial irregularities committed by the promoters of erstwhile Satyam Computer Services Limited (SCSL) before it was acquired by the Company. SCSL was amalgamated with the Company in June 2013. The Emphasis of Matter and the Management Response on the same is available as part of the detailed Regulation 33 formats posted on the Stock Exchange websites ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)), ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the Company's website ([www.techmahindra.com](http://www.techmahindra.com)).

Date : July 26, 2023  
Place : London

C. P. Gurnani  
Managing Director & CEO

Continued World  
Continued Expenses



## GODFREY PHILLIPS INDIA LIMITED

CIN: L16004MH1936PLC008587  
website: [www.godfreyphillips.co](http://www.godfreyphillips.co); email: [isc-gpi@modi-ent.com](mailto:isc-gpi@modi-ent.com)

Extract of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2023

(Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 30.06.2023	Year ended 31.03.2023	Quarter ended 30.06.2022	Quarter ended 30.06.2023	Year ended 31.03.2023	Quarter ended 30.06.2022
1	Total Income from Operations	124185	425765	98153	124539	425983	98183
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	33409	78961	16403	26202	78897	15856
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	33409	78961	16403	26202	78897	15856
4	Net Profit/(Loss) for the period after tax and share of profit/(loss) of associates (after Exceptional and/or Extraordinary items)	29353	60838	13618	25444	69043	14229
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	29077	61209	13449	24465	76590	14323
6	Equity Share Capital	1040	1040	1040	1040	1040	1040
7	Basic and Diluted Earnings per Share (of Rs.2 each) (Rs.) (*not annualised)	56.45*	117.01	26.19*	48.94*	132.80	27.37*

Notes:

- The above is an extract of the detailed format of Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2023 ("These Results") filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on July 26, 2023. These Results are available on the Company's website ([www.godfreyphillips.co](http://www.godfreyphillips.co)) and on the websites of National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)).
- The Limited Review, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, has been completed on These Results and the Limited Review Reports by the Auditors have been filed with the Stock Exchanges. These Reports do not have any impact on These Results which needs to be explained.

Registered Office: 'Macropolo Building', Ground Floor, Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai - 400 033.

For and on behalf of the Board  
(Dr. Bina Modi)  
Chairperson & Managing Director

Place: New Delhi  
Dated: July 26, 2023

## MAN INFRACONSTRUCTION LIMITED



CIN: L70200MH2022PLC136849

Reg. Office: 12<sup>th</sup> Floor, Krushal Commercial Complex, G M Road, Chembur (West), Mumbai 400 089  
Tel: +91 22 42463999, email: [investors@maninfra.com](mailto:investors@maninfra.com),  
Website: [www.maninfra.com](http://www.maninfra.com)

### EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30<sup>th</sup> JUNE, 2023

Sl. No.	Particulars	(Rs in Lakhs)			
		Quarter Ended 30 <sup>th</sup> June, 2023	Quarter Ended 31 <sup>st</sup> March, 2023	Quarter Ended 30 <sup>th</sup> June, 2022	Year Ended 31 <sup>st</sup> March, 2022
		Unaudited	(Refer Note 5)	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	52,376.34	69,254.89	36,002.97	1,93,826.86
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	11,376.08	12,242.44	5,801.56	39,701.08
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	11,376.08	12,242.44	5,801.56	39,701.08
4	Net Profit/(Loss) for the period after tax and non controlling interest (after Exceptional and/or Extraordinary items)	8,244.00	8,157.59	3,894.21	25,857.21
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax and non controlling interest) and Other Comprehensive Income (after tax))	8,222.68	8,111.35	4,216.47	26,309.71
6	Equity Share Capital (Face Value per Share of ₹ 2/- each)	7,425.01	7,425.01	7,425.01	7,425.01
7	Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualised for quarters)				
	1. Basic (in ₹):	2.22	2.20	1.05	6.96
	2. Diluted (in ₹):	2.22	2.20	1.05	6.96

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective Meetings held on July 25, 2023. The Consolidated Financial Results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- The Board of Directors, in their meeting held on July 25, 2023, have declared second interim dividend of ₹ 0.36 per equity share for the financial year 2023-24.
- The above is an extract of the detailed format of Quarterly and year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the Stock Exchange Websites [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on Company's Website [www.maninfra.com](http://www.maninfra.com)
- Key data relating to Standalone Unaudited Financial Results of the Company are as follows:

Sl. No.	Particulars	(Rs in Lakhs)			
		Quarter Ended 30 <sup>th</sup> June, 2023	Quarter Ended 31 <sup>st</sup> March, 2023	Quarter Ended 30 <sup>th</sup> June, 2022	Year Ended 31 <sup>st</sup> March, 2022
		Unaudited	(Refer Note 5)	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	37,044.87	37,047.28	10,937.57	88,096.78
2	Profit/Loss before Tax	8,470.70	3,830.28	4,556.96	20,875.11
3	Profit/Loss after Tax	6,332.15	2,981.85	3,474.38	16,598.86

Figures of the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and published year to date figures up to the third quarter of the relevant financial year.

By order of the Board  
For Man Infraconstruction Limited  
Sd/-

Place : Mumbai  
Date : July 25, 2023

Manan P Shah  
Managing Director  
DIN: 06500239

